

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प,

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि भारत मौसम विभाग

ईमेल - mahapocra@gmail.com, gkmsparbhani@gmail.com

लातूर कृषी हवामान सल्ला

मंगळवार दिनांक - १७.१२.२०१९

हवामान घटक	हवामान अंदाज (दिनांक १८ ते २२ डिसेंबर, २०१९)				
	दिनांक	१८/१२	१९/१२	२०/१२	२१/१२
पाऊस (मिमी)	००.०	००.०	००.०	००.०	००.०
कमाल तापमान (अं.से.)	३०.०	३०.०	३१.०	३१.०	३१.०
किमान तापमान (अं.से.)	१४.०	१४.०	१५.०	१५.०	१५.०
ढग स्थिती (आकाश)	अंशतः ढगाळ	स्वच्छ	स्वच्छ	अंशतः ढगाळ	ढगाळ
सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)	७२	७०	६६	५८	६८
दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)	४२	३९	३८	३४	३६
वा-याचा वेग (किमी / तास)	०८	०८	०८	१०	१०
वा-याची दिशा	आग्नेय	आग्नेय	आग्नेय	आग्नेय	आग्नेय
हवामानाचा इशारा	जिल्ह्यात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे.				
पिकांचे नाव	अवस्था	कृषि हवामान सल्ला			
कापूस	वेचणी अवस्था	कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर पिकांचा पालापाचोळा, प-हाट्या यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी.			
तुर	फुलधारणा ते शेंगा धरणे अवस्था	तुर पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल १८.५ % एससी ३ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ % ४.४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.			
करडई	वाढीची अवस्था	करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० % २६० मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.			
रब्बी ज्वारी	वाढीची अवस्था	ज्वारी पिकावरील लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम १२ % + लॅमडा सायहॉलोथ्रीन ९.५ % झेडसी ५ मिली किंवा स्पिनेटोरम ११.७ % एससी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.			
केळी	वाढीची अवस्था	केळी बागेत तणव्यवस्थापन करून पाणी व्यवस्थापन करावे. केळी पिकावरील सिगाटोका लिफस्पॉट (करपा) रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनॅझोल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.			
द्राक्ष	घड वाढीची अवस्था	द्राक्ष बागेत मण्यांचा आकार वाढविण्यासाठी जिब्रॅलीक अॅसीड (जीए) २०० पीपीएमची फवारणी करावी.			
भाजीपाला	फळवाढीची अवस्था	रब्बी हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकास पाणीव्यवस्थापन करावे. वांगी या भाजीपाला पिकावरील शेंडा व फळपोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल १८.५ % एससी ४ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २० मिली किंवा सायपरमेथ्रीन १० % ईसी ११ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.			

फुलशेती	वाढीची अवस्था	मोगरा फुलपिकात नवीन फुट येण्यासाठी झाडावरील जुन्या, रोगट, किडक्या, दाटीने वाढलेल्या आणि कमकुवत फांद्याची छाटणी डिसेंबर-जानेवारी महिन्यात करावी.
पशुधन व्यवस्थापन	--	पुढील काळात थंडीपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळ्यांच्या तसेच कोंबड्यांच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामुळे पहाटेच्या थंड वा-यापासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबड्यांच्या शेडमध्ये बल्ब लावावेत.

सदर कृषी सल्ला पत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कार्यालय मुंबई येथून प्रसारित करण्यात आलेली आहे.